



16<sup>th</sup> November, 2017

**Department of Corporate Services**

BSE Limited  
P. J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai-400001

Dear Sir,

**Scrip Code: 503229**

**Sub: Submission of the Newspapers Notice for the Members of the Company regarding the Transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)**

With reference to the captioned subject and in connection with transfer of equity shares to the IEPF in terms of the provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, notified by the Ministry of Corporate Affairs dated 5<sup>th</sup> September, 2016 and further amended by vide its notifications dated 28<sup>th</sup> February, 2017 and 13<sup>th</sup> October, 2017 respectively. Please find enclosed herewith the copies of Notice published in the Financial Express and Mumbai Lakshwadeep.

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,  
For **Simplex Realty Limited**

*Shekhar*  
MS **Shekhar R Singh**  
**Company Secretary**

Encl.: As above



**शुद्धिपत्रक**

दिनांक १५.११.२०१७ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशित इंडिया होम लोन लिमिटेड (सीआयएन: एल६५११०एमएच१९१० पीएनसी०५१४९९) चे ३० सप्टेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे त्रैमासिक वित्तीय निष्कर्षात तत्काला दिनांक १३.११.२०१६ नमुद झाले आहे ती कृपया १३.११.२०१७ अशी वाचावी.

गैरसोयीबद्दल दिलगीरी.

**NOTICE**

I, Jatinder Singh Bhuil S/O, Shri Kuldeep Singh Bhuil, Resident of A-2/2/4, Sector- 4 Nerul, Navi Mumbai, have resigned as partner from the Partnership firm "M/S Tripti Enterprises" having its office at Daltonganj, Palamau, Jharkhand Mumbai office : Vashi Info Tech Park, Sector 30-A, Vashi Navi Mumbai -400 705 with effect from 22/08/2017. Now I will not be responsible for any past or future act/liabilities of Tripti Enterprises from the date of resignation. And the remaining partners stands responsible for all the liabilities of the firm.

Date : 16.11.2017  
Place : Mumbai Jatinder Singh Bhuil

**NOTICE**

I, Shailendra Kumar S/O, Shri Ram Roop Rai resident of 404, Minaxi Towers, Gokuldham, Goregaon(East), Mumbai have resigned as partner from the Partnership firm "M/S Tripti Enterprises" having its office at Daltonganj, Palamau, Jharkhand & Mumbai office : Vashi Info Tech Park, Sector 30-A, Vashi Navi Mumbai -400 705 with effect from 25/07/2017. Now I will not be responsible for any past or future act/liabilities of Tripti Enterprises from the date of resignation. And the remaining partners stands responsible for all the liabilities of the firm.

**G. D. TRADING & AGENCIES LIMITED**  
 CRR: L21902411580PL022872  
 Regd. Office : Indian Mercantile Chambers, 3<sup>rd</sup> Floor, 14 R Karami Marg, Ballard Estate, Mumbai - 400001  
 Tel : 912266314181/82, e-mail : gda2000@gmail.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER, 2017**

Sr. No.	Particulars	Rs. in Lacs		
		Quarter ended 30.09.2017 (Unaudited)	Half year ended 30.09.2017 (Unaudited)	Quarter ended 30.09.2016 (Unaudited)
1	Total income from operations (net)			
2	Net Profit / (Loss) before Extra-ordinary items and tax	(0.38)	(3.54)	-0.19
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(0.38)	(3.54)	-0.19
4	Paid-up Equity Share Capital	10.00	10.00	10.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	31.08	31.08	31.08
6	Earnings Per Share			
(i)	Before extraordinary items (of Rs.10/- each)	(0.38)	(3.54)	(0.19)
(a)	Basic	(0.38)	(3.54)	(0.19)
(b)	Diluted			
(ii)	After extraordinary items (of Rs.10/- each)	(0.38)	(3.54)	(0.19)
(a)	Basic	(0.38)	(3.54)	(0.19)
(b)	Diluted			

**Note:**  
 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2017 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Form of the financial results for the Quarter and half year ended 30th September, 2017 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website www.gda.com

For and on behalf of the Board  
 Sd/-  
 Shekhar Somani  
 Director  
 DIN No-01912648

Place: Mumbai  
 Date: 14th November, 2017



**मागणी सूचना**

सिक्वेटुरीटायझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल अॅसेट्स् अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्वेटुरीटि इंटरेस्ट अॅन्ड, २००२ च्या प्रकलम ३ चे कलम १३(२) अन्वये सूचना

संदर्भ: विजया बँकेद्वारे कर्जदारांना मान्य वित्तीय सहाय्य-कर्जदार/जाभिनदारद्वारे मुदल, व्याजाचे हक्के जमा करण्यात कसूर केलेली आहे.

आम्ही, विजया बँकेद्वारे मागणी सूचना वितरित केली होती आणि सूचना ना-पोहोच होत परत मिळाली किंवा तुमच्यावर बजावण्यात आली नाही. त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या पत्रावर बँकेने सदर मागणी सूचना वितरित केल्याची होती. सदर सूचनेतील सारांश खाली नमूद करण्यात आला आहे.

आम्ही विजया बँक, गावदेवी शाखा यांच्याद्वारे त्यांच्या किर्तीकर क्र.१, २ इत्यादींना बँकेच्या नावे निष्पादित करारनामा व दस्तऐवजात नमूद निव्वन व अटीनुसार वित्तीय सहाय्यता मार्फत विविध ऋण सुविधा दिली होती. सदर सुविधा व धक्काकी रकमेचे तपविले खाली नमूद करण्यात आले आहे. विजया बँकेच्या नावे त्यांनी दिलेल्या प्रतिभूत हित मार्फत सदर वित्तीय सहाय्यता प्रतिभूती म्हणून अकरक प्रतिभूत दस्तऐवज/करारनामा निष्पादनाद्वारे रक्कम मालमत्तेचे तारखे/जमा मालमत्तेचे महाफल करण्यात आली होती.

सदर वित्तीय सहाय्यता/ऋण सुविधेबाबत खात्याचे संबलन व संकलन अनियमित आहे आणि तदनुसार सिक्वेटुरीटायझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल अॅसेट्स् अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्वेटुरीटि इंटरेस्ट अॅन्ड, २००२ च्या कलम १३(२)(यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेख) नुसार असलेल्या अधिकारांअंतर्गत विजया बँकेने पोषित केले आहे की, सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत विजया बँकेकडे संयुक्तपणे किंवा वेगवेगळ्या वेळांनी खालील उर्वरित धक्काकी रकम तसेच रकम जमा होईपर्यंत किंवा मुकलेपर्यंत पुढील व्यंज व तर्जिह एकत्रित जमा करावी.

सदर कायद्याच्या कलम १३(१३) नुसार त्यांना विजया बँकेच्या पूर्वरवानाणीशियाय सदर सूचनेत संदर्भित प्रतिभूत मालमत्तेचे किंकी, भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे (तुमच्या व्यनसाधन्य सर्वसाधारण प्रक्रियेव्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे.

सदर सूचना सदर कायद्याच्या कलम १३(२) नुसार वितरित करण्यात आली आहे कर्जदारांचे लक्ष

**SIMPLEX**  
 REALTY LTD.

नोंदणीकृत कार्यालय: ३०, केसवराव खांडे मार्ग, संत गाडगे महाराज बौद्ध मुंबई - ४०००११.  
 सीआयएन: एल१७११०एमएच१११२पीएनसी०००३५१  
 दूर: ११ २२ २३०८२१५१ फॅक्स: ११ २२ २३०७२७०३  
 वेबसाईट: www.simplex-group.com  
 ई-मेल: company-secretary@simplex-group.com

**सूचना**

**गुंतवणूकदार शिक्का व संरक्षण निधी यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण**

सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) दि. ५ सप्टेंबर, २०१६ रोजी आणि पुढे दि. २८ फेब्रुवारी, २०१७ व दि. १३ ऑक्टोबर, २०१७ रोजी त्यांचे सुधारित अधिसूचनेनुसार गुंतवणूकदार शिक्का व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तंतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुदीनुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे.

नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ निघमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणूकदार शिक्का व संरक्षण निधी खाते (आयडीपीएफ) यात हस्तांतरित केले जाईल.

दिनांक १ डिसेंबर, २०१६ रोजीचे पत्रानुसार कंपनीने विद्यमान तरतुदीनुसार वित्तीय वर्ष २००८-२००९ पासून ७ रूलात वर्षे किंवा अधिक काळाकरिता लाभांश द्यावा न केलेले ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमांतर्गत आयडीपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरित करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे आणि याबाबत १ डिसेंबर, २०१६ रोजी वृत्तपत्रात अर्थात फायनान्शियल एक्सप्रेस व मुंबई लष्करीपत्राचे सूचना प्रकाशित केली होती. कंपनीने अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील वेबसाईटवर अपलोड केले आहे.

१३ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार सहकार मंत्रालय, भारत शासनाद्वारे ३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी अशा हस्तांतरणाकरिता अंतिम तारखे निश्चित केली आहे.

म्हणून सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, सदर सुधारित अधिनियम/अधिसूचनेत नमूद प्रक्रियेचे पालन करून पुढील कोणतीही सूचना न देता अंतिम तारखेपासून ३० दिवसांत वित्तीय वर्ष २००९-२०१० च्या पुढे (अर्थात ७ वर्षांपेक्षा अधिक) दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश व शेअर्स हस्तांतरणाकरिता कंपनीद्वारे कारवाई केली जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, अशा सदस्यांची अद्यावत यादी कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे आणि सुधारित अधिनियमानुसार आयडीपीएफ प्राधिकरणाचे डिपॉजिट खात्यात शेअर्स हस्तांतरणाकरिता नवीन भागप्रमाणत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात यावी.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश व संबंधित शेअर्स असे दोन्ही शेअर्सवरील सर्व लाभांशासह आयडीपीएफ खात्यात हस्तांतरित केल्यानंतर नियमत विहित प्रक्रियेचे पालन करून आयडीपीएफ प्राधिकरणाकडून परत द्यावा करून घेता येतील. आयडीपीएफ खात्यात हस्तांतरित केलेले लाभांश रकम व शेअर्स संदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क फ्रीडम रेजिस्ट्री लिमिटेड, कंपनीचे भाग हस्तांतरण प्रतिनिधी, फ्लॉट क्र. १०१, ११वी स्ट्रिट, एमआयडीसी बॉय, सातपूर, नाशिक-४२२००७, ई-मेल: support@freedomregistry.in किंवा दूर: ०२५३-२३५४०३२.

कंपनीच्या वतीने व करिता  
 सिम्प्लेक्स रियल्टी लिमिटेड  
 सादी/-  
 शेखर आर. सिंग  
 कंपनी सचिव

मुंबई, १४ नोव्हेंबर, २०१७

**लिमिटेड**

पती वापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.  
 ०२२-६६२२ १३०२  
 ३०१; वेबसाईट: www.truev.inrealty.com  
 पीएनसी१८६४५५


खापरिशिक्त वित्तीय निष्कर्षांचा अहवाल  
 (८) सहवाचिता नियम ५२(४) नुसार

	संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष
	३०/सप्टे/१७	३०/सप्टे/१६	
अलेखापरिशिक्त	१२६.९२	२५.८५	२८०.३१
	(३११.८०)	(१२६.४६)	(३१७.६९)
	(३११.८०)	(१२६.४६)	(३०३.६९)
	(३११.८०)	(१२६.४६)	(३०३.६९)
	१०.००	१०.००	१०.००
			१३.१९
	७५१४.५६	७७०९.५०	७७०८.०३
	७५१.४६	१८.१४	३२१.३०
	(३११.८०)	(१२६.४६)	(३०३.६९)
	(३११.८०)	(१२६.४६)	(३०३.६९)
	-	-	-
	एनए	एनए	एनए
	एनए	एनए	एनए

**निष्कर्षांचे टीप**  
 स, २०१५ च्या नियम ५२ अन्वये बॉन्डे स्टॉक एक्सचेंजसह १ अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर वॉचच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि ए, (बी), (डी) व (ई) मध्ये संदर्भात बाबींकरिता वेगळे निवारण वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.  
 ० सप्टेंबर, २०१७ रोजी देय नसते आणि वाटपाच्या आवश्यक अंतिम दिवशी त्रैमासिक तत्वावर व्याज दिले जाईल.  
 तत आलेले नाही.  
 किंवा व्याज अदायगीचे कोणतेही अनुसुची नसल्याने डेट्ट सर्विसस एससीआर) मोजण्यात आलेले नाही.  
 कल/(समभाग भांडवल+राखीव), ज्या ठिकाणी राखीव नकारार्थी ऋण भांडवल/(समभाग भांडवल).  
 ताटी आवश्यक आहे तेथे पुनर्जात किंवा पुनर्जात करण्यात

ट्रुविन रियल्टी लिमिटेडकरिता  
 सादी/-  
 भरत संघवी  
 संचालक

**ज लिमिटेड**





1<sup>st</sup> December, 2016

**Department of Corporate Services**

BSE Limited  
P. J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai-400001

Dear Sir,

**Scrip Code: 503229**

**Sub: Submission of the Notice for Members of the Company regarding the Transfer of Equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account**

With reference to the captioned subject and in connection with transfer of equity shares to the IEPF Suspense Account in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, please find enclosed herewith:

- a. the copies of Notice published in the Financial Express and Mumbai Lakshadeep and
- b. A copy of Letter, circulated to the concerned Members

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,  
For **Simplex Realty Limited**

*Shekhar*

**Shekhar R Singh**  
**Company Secretary**  
**& Compliance Officer**

Encl.: As above

CIN-L17110MH1912PLC000351

Simplex Mills Compound, 30, Keshavrao Khadye Marg,  
Sant Gadge Maharaj Chowk, Mahalaxmi [E], Mumbai - 400011.  
T : +91 22 2308 2951 | F : +91 22 2307 2773  
E : realty@simplex-group.com | W : www.simplex-group.com



# Simplex Realty Limited

CIN: L17110MH1912PLC000351

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge

Maharaj Chowk, Mumbai-400 011 Telephone: 022-23082951

Fax: 022-23072773 Website: [www.simplex-group.com](http://www.simplex-group.com)

Email: [company-secretary@simplex-group.com](mailto:company-secretary@simplex-group.com)

## NOTICE

### TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

Notice is hereby given to the Members of the Company pursuant to the provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), notified by the Ministry of Corporate Affairs, Government of India with effect from 7<sup>th</sup> September, 2016, *inter - alia*, shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the Members for seven consecutive years are required to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.

As per the existing provisions of the Act, the Company unpaid or unclaimed dividend(s) for the financial year 2008-2009 has been transferred to Investor Education and Protection Fund on 23<sup>rd</sup> September, 2016 in view of the reason that period of seven years have since elapsed after the said dividends were declared and paid and still remaining unclaimed.

In view of the aforesaid Rules, all underlying shares in respect of the above unpaid or unclaimed dividend (s) for the financial year 2008-2009 for which dividends are remained unpaid or unclaimed for the last seven consecutive years have to be transferred to the IEPF Suspense Account.

In terms of the requirement set out in the Rules, the Company has communicated to the concerned Members individually, whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account. The Company has uploaded full details of such Members and shares due for transfer to IEPF Suspense Account on its website, [www.simplex-group.com](http://www.simplex-group.com)

The Members may note that the unclaimed dividend transferred and corresponding shares to be transferred to IEPF Suspense Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following procedure prescribed in the Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF Suspense Account.

The concerned Members, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the transfer of shares to IEPF Suspense Account as per the Rules. Upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will automatically be cancelled and be deemed non-negotiable.

In case, the Company does not receive any communication from the concerned Members by 6<sup>th</sup> December, 2016 or such other date as may be extended, then Company shall transfer the shares to the IEPF Suspense Account as per the procedure stipulated in the Rules.

In case, the Members have any queries on the subject matter, they may contact to Freedom Registry Limited, the Share Transfer Agent of the Company, at Plot No. 101, 19<sup>th</sup> Street, MIDC Area, Satpur, Nasik-422007, Email Id: [support@freedomregistry.in](mailto:support@freedomregistry.in) or Tel.: 0253-2354032

For Simplex Realty Limited  
Sd/-

Shekhar R Singh  
Company Secretary

Mumbai, 1<sup>st</sup> December, 2016



## सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०, केशवराव खाज्ये मार्ग, संत गाडगे महाराज चौक,  
मुंबई - ४०००११.

सीआयएन: एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

दूर: ९१ २२ २३०८२९५१ फॅक्स: ९१ २२ २३०७२७७३

वेबसाईट: [www.simplex-group.com](http://www.simplex-group.com)

ई-मेल: [company-secretary@simplex-group.com](mailto:company-secretary@simplex-group.com)

### सूचना

#### गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) नुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे की, कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी गूड खाते (आयईपीएफ गूड खाते) यात हस्तांतरीत केले जाईल. ७ सप्टेंबर, २०१६ पासून प्रभावी असलेले सहकार मंत्रालय, भारत शासनाद्वारे सूचित प्रमाणे सदर नियम आहेत.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या विद्यमान तरतूदीनुसार वितीय वर्ष २००८-२००९ करिता देण्यात न आलेले/दावा न सांगितलेले लाभांश कंपनीने २३ सप्टेंबर, २०१६ रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी मध्ये हस्तांतरीत केले आहे आणि सदर लाभांश हे अद्यापी देण्यात न आलेले/दावा न सांगितलेले आहेत.

उपरोक्त नियम लक्षात घेता वितीय वर्ष २००८-२००९ करिता देण्यात न आलेले/दावा न सांगितलेले लाभांश ज्याकरिता वर्ष २००८-०९ पासून मागील अविरत ७ वर्षाकरिता दावा सांगितला गेला नाही ते आयईपीएफ गूड खात्यात हस्तांतरीत केले जाईल.

नियमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य करवाईकरिता नियमांतर्गत आयईपीएफ गूड खाते मध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना दैनिकिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे. कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ गूड खात्यात हस्तांतरीत केले जाणार आहे त्यांचे संपूर्ण तपशील [www.simplex-group.com](http://www.simplex-group.com) वेबसाईटवर अपलोड केले आहे.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स यरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीएफ प्राधिकरण/गूड खात्यात हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही असल्यास, ते नियमाद्वारे विहित प्रक्रियेनंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल. आयईपीएफ गूड खात्यात हस्तांतरीत करण्यात आलेले दावा न सांगितलेले लाभांश रकम व शेअर्स संदर्भात कंपनी विरोधात कोणताही दावा घेतला जाणार नाही.

ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ गूड खाते मध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ गूड खात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग प्रमाणपत्राऐवजी दुय्यम भाग प्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यामुळे ते व्यवहार योग्य नसतील.

जर कंपनीला ६ डिसेंबर, २०१६ रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतूदीनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ गूड खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल.

जर संबंधीत भागधारकांस या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड, कंपनीचे भाग हस्तांतरण प्रतिनिधी, प्लॉट क्र.१०१, १९वी स्ट्रिट, एमआयडीसी क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७, ई-मेल: [support@freedomregistry.in](mailto:support@freedomregistry.in) किंवा दूर: ०२५३-२३५४०३२.

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड करीता

सही/-

शेखर आर. सिंग

कंपनी सचिव

मुंबई, १ डिसेंबर, २०१६



Simplex Realty Limited  
CIN: L17110MH1912PLC000351  
**Registered Office:** 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Mumbai-400 011  
Telephone: 022 23082951 I Fax: 022 23072773  
Website: [simplex-group.com](http://simplex-group.com) I Email: [company-secretary@simplex-group.com](mailto:company-secretary@simplex-group.com)

---

Date: 30<sup>th</sup> November, 2016

**IMPORTANT & URGENT ATTENTION**

Dear Shareholder(s),

**SUB: TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

With reference to the captioned subject, we are pleased to inform you that as per the records the dividend declared by the Company for the last seven consecutive years against the shares held by you, is unpaid/unclaimed. We also inform you that you have not claimed the dividend for the financial year 2008-2009, the last date for claiming the same was 15<sup>th</sup> September, 2016. In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), the said shares are liable to be transferred to IEPF Suspense Account.

The shares liable to be transferred to IEPF Suspense Account shall be transferred by following the procedure mentioned in the Rules which is as under:

- i. In case of shares held in Physical Form – by issuance of duplicate share certificate and thereafter transferring the same to IEPF Suspense Account. Accordingly, the original share certificate(s) held by you shall automatically stand cancelled.
- ii. In case of shares held in Demat Mode – by transfer of shares directly to IEPF Suspense Account through the Depository Participants.

You may please note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF Suspense Account can be claimed from IEPF Authority after following the procedure mentioned in the Rules.

You are requested to immediately claim your unpaid dividend and avoid the transfer of your shares to IEPF by sending the following documents to Freedom Registry Limited, Share Transfer Agent of the Company, at Plot No. 101, 19<sup>th</sup> Street, MIDC Area, Satpur, Nasik-422007, Email Id: [support@freedomregistry.in](mailto:support@freedomregistry.in) or call at 0253-2354032 on or before 6<sup>th</sup> December, 2016 or such other date as may be extended, failing which we will have no option but to transfer the said shares held by you to IEPF without any further notice and no claim shall be lie against the Company in respect of unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF Suspense Account:

- Enclosed Letter of Undertaking duly filled and signed
- Self-attested copy of Pan Card and address Proof
- Copy of cancelled cheque

Thanking you,

Yours faithfully,  
For **Simplex Realty Limited**

Sd/-

**Shekhar R Singh**  
Company Secretary

**LETTER OF UNDERTAKING  
FOR ISSUE OF DUPLICATE DIVIDEND WARRANTS (S)**

The Board of Directors  
Simplex Realty Limited  
30, Keshavrao Khadye Marg,  
Sant Gade Maharaj Chowk,  
Mumbai - 400 011

**REF (Folio No. / DP ID – Client ID No.) :** \_\_\_\_\_

I /We refer to your letter dated 30<sup>th</sup> November, 2016 regarding the transfer of equity shares to Investor Education and Protection Fund and I/We confirm that::

I/ We have not encashed, negotiated or otherwise dealt in the dividend(s) paid by the Company in last seven years, so as to create any adverse claim upon the amount of the dividend warrants(s).

In consideration of your issuing to me /us all Demand Draft(s)/ Pay Order(s) in lieu of the Dividend Warrant(s) lying unclaimed/unpaid in my/our name(s) and which are irretrievable/ lost or misplaced or crediting the amounts directly to my bank account as mentioned below, I/ We are hereby agree and undertake to hold you harmless and to keep you protected from / against all losses, costs or damages which you may sustain or incur by reason of your issuing Demand Draft(s)/ Pay Order(s) or by the original Dividend Warrant(s) being, at any time, found and presented for payment by any person or persons claiming to be the holder(s) of the Dividend Warrant(s) or in any way interested therein.

I/We further agree and undertake to return to you the original Dividend Warrants(s), should it be found by me/us or again come into my/our possession at any time hereafter.

	<b>Name</b>	<b>Signature</b>
First Holder		
Second Holder		
Address of the First Holder ( with Contact number and E-mail ID):		
<b>Bank Account Details:</b> ( for Electronic credit of Unpaid Dividends and all future dividends)		
Name of the Bank and Branch		
Account Number and Type		
9 Digit MICR number		
11 Digit IFSC Code		
<b>Witness 1</b>	<b>Witness 2</b>	
Name	Name	
Address	Address	
Signature	Signature	

Dated:

**Note : For the undertaking to be considered complete, please ensure the Name and Bank details of first holder and joint holder(s) as applicable, are filled correctly and it duly signed by all the holders and two witnesses.**